

14th August 2025

To,
Listing Compliances
BSE Ltd
P. J. Towers, Fort,
Mumbai – 400 001

Scrip Code : 531137
Scrip Id : GEMSI

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results for the quarter ended as on 30th June 2025

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby informed that the Board of Directors at their meeting held on Tuesday, 12th August 2025 have inter-alia considered and approved the Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th June 2025.

In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper and Marathi Newspaper is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking you,

For Gemstone Investments Limited

Sudhakar Gandhi
Managing Director
DIN: 09210342

सत्यंतिद्वयानां प्रायश्चित्तप्रमाणं
 प्राण्यान्वा ह्यसांरा अत्रादौ उडवियाद्वयानां
 मूकानां अनुभूतं आह्लादं दन्तानां मूक
 मोचनं प्रायश्चित्तं कथयतां आते आहे.
 कनुरकन्यायान्मनसं पुनः असत्तावा तवा तसेच
 सत्तावा न्यायलाने प्रत्यक्ष खान्यावांन
 दिनेत्या लोकीकालां नियाण्यां निषेध
 नियाण्यां होई मोचां कालावा ज्ञाना
 असे प्राण्यां शांततायन होतानां होणार
 अनु प्राण्यांन अन्त्या होणानां नियाण्यां
 नियाण्यां व्यक्त करून आणने प्राण्यान्वा
 संवासायांन कनुरकन्यायान्मनसं
 मूकानां मंडीरे हा उडेश असत्ताये
 आणनेमोचनं प्रायश्चित्तं, दृग्गन्धन, मूक
 मोचनं दृग्गन्धन सहमाणी मंडीरी हातात फलक
 पदने प्राण्यान्वांन ज्ञानायां ह्म आहे,
 पदने प्राण्यांन पुनर्मुक्त होत आते मंडीरे
 दृग्गन्धन आहेत, मोचां पुर्णणे शांततायन
 असते, तसे नागिकांना आणने प्राण्यांन
 कथयतायांन असेच कथयतार प दिले
 जाले, असे प्राणीप्रमाणे वने शेतकड
 योनी साहजिक, या मूक मोचनं कनुरक
 न्यायानां महत्त्वायां विषयांन आहे, पिला
 ह्मणे सत्तावा न्यायलाने लोकीकड
 दिनेत्या प्रत्यक्ष खान्यावांनवाच आदौ, या
 आदौतया प्रत्यक्ष खान्यांन कनुरकन्यायान्मनसं
 हदकन्यायां प्रवासाणी देणता आते आहे,
 पुनः पुनः प्राणीप्रमाणे मूक मो प्राण्यान्वा
 सत्तावा योनी परिणाम होऊ शकतो, दुसरा
 मूक मोचनं महत्तात कनुरकन्यायान्मनसं
 पुनः असत्तावा आहे

DEEPAK

NITRITE

DEEPAK NITRITE LIMITED

Regd. Office: 2nd Floor, Fermenter House, Alembic City, Alembic Avenue Road, Vadodara - 390003

Phone: +91-265-2765200; Fax: +91-265-2765344

E-mail: investor@godeepak.com | Website: www.godeepak.com | CIN: L24110GJ1970PLC001735

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, upon recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Deepak Nitrite Limited (“the Company”) at its meeting held on 13th August, 2025 has approved the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2025.

The abovementioned Un-audited Financial Results along with the Limited Review Report of the Statutory Auditors thereon are available on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and also available on the website of the Company at <https://www.godeepak.com/financial-results/>. This can also be accessed by scanning the Quick Response (“QR”) Code as under:



For DEEPAK NITRITE LIMITED

D. C. MEHTA

Chairman & Managing Director

DIN:00028377

Place : Vadodara

Date : 13th August, 2025

GEMSTONE

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1994PLC081749

Regd. office: Unit No. 1212, Kosha Kommercial Komplex, Podar Road, Malad (East), Mumbai, Maharashtra, 400097

Tel: 07208992060 Email: gemstoneltd@gmail.com

website: www.gemstoneltd.com

The meeting of the Board of Directors of the Company was held on 12/08/2025 for consideration and approval of Unaudited Financial Results for the quarter ended on 30/06/2025 (“Financial Results”).

The detailed format of Financial Results filed with the stock exchange pursuant to Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015 are available on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.gemstoneltd.com.

For For Gemstone Investments Limited

Sd/-


Sudhakar Gandhi

Managing Director

DIN: 09210342

Date: 13/08/2025

Place: Mumbai



CENTRUM Home Loans		Corporate & Registered Office : Unit No. 801, Centrum House, CST Road, Vidyanageri Marg, Kalina Santacruz (East), Mumbai - 400098, CIN No. U65922MH2016PLC273826		DEMAND NOTICE							
Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.											
The undersigned is the Authorised Officer of Centrum Housing Finance Ltd under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrowers (the said Borrower), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice/s issued to them that are also given below.											
In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower to pay to Centrum Housing Finance Ltd, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest and other charges till date of repayment of the dues in full, as detailed in the said Demand Notices, from the dates mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrowers. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Centrum Housing Finance Ltd by the said Borrowers respectively.											
Sr. No.	Loan Account No./ Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)	Total Outstanding Dues (Rs.)	NPA Date	Description of secured asset (immovable property)							
			Sec.13(2) Notice Date								
			FCL Date								
1	SVVHS23013210 & SVVHS23013214 / Natarasan K / Krishnan C / Pachamma K	Rs. 1978801.00 (Rupees Nineteen Lakh SeventyEight Thousand Eight Hundred One Only)	09-07-2025 30-07-2025 23-07-2025	In The Rights, Piece And Parcel Of Immovable Property Bearing Sy.No.576/7, new sub division Sy. No. 576/7A, in Patta No. 1188, adm. 9147.60 sqft., Kumbharhalli Village, Karimgangam Taluk, Dharmapuri Registration Dist., Dharmapuri dist - 635111, Tamil Nadu. Boundaries:- East :-Remaining Land West :- Remaining Land North :-Common Passage South :-Land belongs to Mr. Balan							
2	SVXSX23013757 / Naveen P / Kammani B / Natthish P / Mallammal P	Rs. 337870.00 (Rupees Three Lakh ThirtySeven Thousand Eight Hundred Seventy Only)	09-07-2025 30-07-2025 23-07-2025	In The Rights, Piece And Parcel Of Immovable Property Bearing Old Natham S. F. No:284, New Natham SF No:284/39, total adm 46 sqmts., Unisinhalli(Silarahalli) Village, Kadathur Sub Reg, Dharmapuri Reg., Pappireddypatti Taluk, Dharmapuri District, Tamil Nadu-636303. Boundaries:- East :-Land in Sy. No. 284/40 West :- Land in Sy. No. 284/22 North :-Land in Sy. No. 284/38, 284/34 South :-Sy. No. 284/22 Common Road							
3	TTTTPT23014401 / Lakshmi M / Mahadevan S	Rs. 944343.00 (Rupees Nine Lakh FortyFour Thousand Three Hundred FortyThree Only)	09-07-2025 30-07-2025 23-07-2025	In The Rights, Piece And Parcel Of Immovable Property Bearing S. No. 115/17 (new) 33/2 (old), adm land area 648 sqft. & passage land area 102 sqft., Thagarapatti Village, Karapattu Post, Uthangarai Taluk, Krishnagiri District-635207, Tamil Nadu. Boundaries:- East :-Common Pathway West :- Mr. Mathu Property North :-Mrs. Alamelu Prop. South :-Mr. Mahadevan Prop.							
4	CJBCJ24017267 / Sakthivel K / Krishnakumari P	Rs. 920318.00 (Rupees Nine Lakh Twenty Thousand Three Hundred Eighteen Only)	09-07-2025 30-07-2025 23-07-2025	In The Rights, Piece And Parcel Of Immovable Property Bearing D.No:3/137, adm. 1313 sqft., Manavari Patta No. 436, in S.F. No. 21/2 (New No. 487/12), Tax Assessment No. 325, Vallukuppapari Vill., Coimbatore South Registration Distt., Kinathukadavu SRO, Tamil Nadu-641032. Boundaries:- East :-Suppan Son Sakthivel House West :- Subramani, Velumani House North :-East-West Road South :-Pathran House							
5	MAAMA24018039 / Dinesh Chandru E / Gayathri R	Rs. 2593324.00 (Rupees TwentyFive Lakh NinetyThree Thousand Three Hundred TwentyFour Only)	04-07-2025 30-07-2025 23-07-2025	In The Rights, Piece And Parcel Of Immovable Property Bearing Flat No. A2, adm. USD of land 270 sqft & Super Builtup area 716 sqft, Ground Floor, 'Priyanka House' Plot No. 4, E.V.P. Prabhu Avenue 1st Street, Survey No. 82/2, Kolathuvancheri Village, Sipperumbudur Taluk, Kancheepuram Distt., Sub registration Distt. of Chennai south Joint 1, Chennai-600122. Boundaries:- East :-30ft. Road West :-Plot No. 14 North :-Plot No. 5 & 6 South :-Plot No. 3							
6	TRZTR0000338 / Mr. MURALIDHARAN N / Mrs. SARANYA MAHESHWARI W/o. MURALIDHARAN	Rs. 9,58,785 (Rupees Nine Lakh FiftyEight Thousand Seven Hundred Eighty-Five only)	31-07-2025 07-08-2025 04-08-2025	All that piece and parcel of Property, measuring an extent of 2411 Sq.ft (223,987 Sq.Meter) of land along with all the rights and interests thereon, being the property of the said Borrower, together with building, Situated at Door No.1/Part, Situated at Dindigul Road, Pirattiyur West Village, Corporation of Tiruchirappalli, Trichy West Taluk, Tiruchirappalli District, Comprised in Survey No.434, New survey No.165/1, Town Survey No.1 part, Block No.22 and bounded on the : North by : K.Killikudi Village, Survey No.13/2, Kilakulam Purambokke, South by : Dindigul Road, East by : Common Pathway, West by : Land belongs to Muthusamy Udayar Admeasuring East to West on the Northern Side: 17 ¼ Feet East to West on the Southern Side: 32 ¾ Feet North to South on the Eastern Side: 95 ½ Feet North to South on the Western Side: 95 ½ Feet Within the Registration District of Trichy and Sub Registration District of Trichy Joint I & II.							
7	IXMIX0000045 / Mr. THANDEESHWARAN M / Mrs. AATHI MURUGESH W/o. THANDEESHWARAN	Rs. 3,28,715 (Rupees Three Lakh Twenty-Eight Thousand Seven Hundred Fifteen only)	15-07-2025 01-08-2025 30-07-2025	All that Piece and Parcel of vacant land comprised in the Natham Old Survey No.422/3-part, Natham New Survey No.768/15 in Piramanur Town, Piramanur Group, Thirupuvanam Taluk, Sivagangai Revenue & Registration District and Sub-Registration District Office of Thirupuvanam and bounded on the : NORTH by : Jayaraman's House, SOUTH by : Mayanakarai Road, EAST by : Peniyakaruppan's Kollai, WEST by : M.Balu's House & 3 feet Sandhu. Within the said boundaries, the total land area is 85sq.ft.s. (including his share of property as well as the land area fetched from the Partition/Release Deed)							
8	IXMIX0000173 / Mr. MURUGESAN K / Mrs. RANI W/o. MURUGESAN	Rs. 15,00,293 (Rupees Fifteen Lakh Two Hundred Ninety-Three only)	30-06-2025 01-08-2025 30-07-2025	Ramanathapuram District, Sivagangai Registration District, Paramakudi Sub Registration Office, Paramakudi Taluk, Ariyantal Village, in Survey No. 152 in which 945 Sq. Feet comprised in Survey No. 304/5 and 304/28 of the property within the following boundaries: North : Property belongs Malamegu to Konar and Southern portion of North-South 6 Feet Wide East-West Street East : East-West 3 Feet Wide North-South Lane and Panchayat Union Building on the Eastern portion and North-South Vehicle Pathway on the East West : Property belongs to Valli and Tamiraj and Eastern portion of North-South Common Wall South : Property belongs to Selhu Kar and Northern portion of 4 Feet Wide East-West Street, Within which property measuring East-West 31' 6" Feet on the North and South, North-South 30 Feet on the East and West, totally to an extent of 945 Sq. Feet of vacant site in which constructed a building bearing Door No. 1/29, Ariyantal in Tax Assessment No. 35 and with all deposits and fittings and all other amenities along with all pathway rights. The said Property comprised in Survey No. 304/5 & 304/28.							
9	IXMIX0000186 / Mr. PANDITHAN R / Mrs. RAJENDRAN S/o.MANI THEVAR,	Rs. 13,04,579 (Rupees Thirteen Lakh Four Thousand Five Hundred Seventy-Nine only)	15-07-2025 01-08-2025 30-07-2025	Madurai District, Madurai South Registration District, Cholavanthan Sub-Registration Office, Usilampatti Taluk, Vikramangalam Village, Land Tax Appraisement No. Nos. 667, 1460 and 1461, Old Natham Survey No.39/2A, in New Natham Survey No. 387/2A to an extent of 0.00.38 Sq. Meter, in New Natham Survey No. 387/25 to an extent of 0.00.21 Sq. Meter and in New Natham Survey No. 387/26 to an extent of 0.00.21 Sq. Meter, totally to an extent of 0.00.80 Sq. Meter equivalent to 872 Sq. Feet of the Property within the following boundaries:- North : East-West Lane East : North-South Street South : Property belongs to Chellappa and others West : Property belongs to Rasudevar and others. Within which property measuring East-West 47.15 Feet on North and South, North-South 18 1/2 Feet on the East and West, totally to an extent of 872 Sq. Feet of vacant site in which constructed a building bearing at Door No. 3/88, in Property Tax Assessment No. 1042 with all deposits and fittings and all other amenities along with all pathway rights. The said property situated at Vikkiramangalam Village Panchayat Limit.							
10	TRZTR0000285 / Mr. GOBINATH S / Ms. DHIVYA W/o. GOBINATH/ Mr. NOOR MOHAMED S/o.SYED MOHAMED / Mrs. PUNITHAVALLI W/o. VIJAYARAGAVAN,	Rs. 8,40,474 (Rupees Eight Lakh Forty Thousand Four Hundred Seventy-Four only)	15-07-2025 01-08-2025 30-07-2025	All that piece and parcel of the land measuring an extent of 2180 Sq. Ft. (0.05 Cents) of land, together with building, bearing Plot No. 114, situated at Mariyamman Koil Street, (Sempatu Part) Kottapattu Village, Tiruchirappalli Taluk, within the limits of Tiruchirappalli City Corporation, West :- AF. Block, Survey No. 187/5 as totality to Patta, Town Survey No. 81, and bounded on: North by : Plot Nos. 47 and 111, South : Common Well, East by : Pathway West by : Plot No. 68, Within the Registration District of Tiruchirappalli and Sub Registration District of K. Sathanur.							
11	TRZTR0000347 / Mr. GOBINATH S / Ms. DHIVYA W/o. GOBINATH/ Mr. NOOR MOHAMED S/o.SYED MOHAMED / Mrs. PUNITHAVALLI W/o. VIJAYARAGAVAN,	Rs. 5,02,277 (Rupees Five Lakh Two Thousand Two Hundred Seventy-Seven only)	15-07-2025 01-08-2025 30-07-2025	All that piece and parcel of the land measuring an extent of 2180 Sq. Ft. (0.05 Cents) of land, together with building, bearing Plot No. 114, situated at Mariyamman Koil Street, (Sempatu Part) Kottapattu Village, Tiruchirappalli Taluk, within the limits of Tiruchirappalli City Corporation, West by : Vaipapuri Plot North by : 18 Feet East of Property South by : Remalingam House, and bounded on: North by : Plot Nos. 47 and 111, South by : Common Well, East by : Pathway West by : Plot No. 68, Within the Registration District of Tiruchirappalli and Sub Registration District of K. Sathanur.							
12	SVXSX0000114 / Ms. NALLAMMAL M / Mrs. MARIMUTHU S/o. AMBAYARAM / Mr. KUMAR S/o. MARIMUTHU / Mr. ANANTH BABU S/o.MARIMUTHU / Mr. GNANAPRAKASH S/o.LOGANATHAN / Mr/Ms.SUKUMAR S/O. SELVARAJ	Rs. 3,72,821 (Rupees Three Lakh Seventy-Two Thousand Eight Hundred Twenty-One only)	15-07-2025 01-08-2025 30-07-2025	Schedule: All that Piece and Parcel of land situated at In Salem East District Registration, Thalaivasal Sub Registration District, Periyen Village, where by the land comprised in the, S.F.No.36A New S.F.No.463/2A land measuring about 15.00 Sq. Feet, as totality to Patta, Town Survey No. 81, and the boundaries are detailed hereunder:- ITEM-1 : BOUNDARIES FOR ENTIRE LAND BUILDING : East by : Subaramani House West by : Aananthayee Kovil North by : Road South by : 2nd Item Vaipapuri Plot. MEASUREMENT : East West Measuring Northern side 20 ½ ft. East West Measuring Southern side 20 ½ ft. North South Measuring Eastern side 30 ½ ft North South Measuring Western side: 30 ½ ft. Total Extent. 625 ½ Sq.ft. ITEM-11 : BOUNDARIES FOR ENTIRE LAND / BUILDING East by : Subaramani House West by : Vaipapuri Plot North by : 18 Feet East of Property South by : Remalingam House, MEASUREMENT : East West Measuring Northern side 16ft, East West Measuring Southern side: 16ft. North South Measuring Eastern side: 11ft. North South Measuring Western side: 11ft. Total Extent: 176 Sq.ft. Both Total Extents: 625 ½ +176 =801 ½ Sq.ft.							
13	MAAMA0000310 / Mr. MURUGESAN P / Mrs. KALAISELVI W/o.MURUGESAN	Rs. 2,32,776 (Rupees Two Lakh Thirty-Two Thousand Seven Hundred Seventy-Six only)	30-06-2025 01-08-2025 30-07-2025	All that piece and parcel of the Plot No.477 [pt], measuring 1200 square feet together with the building constructed thereon, situated in "Saraswathy Nagar", comprised Survey Nos.365/2A1[pt] & 365/2A2 [pt], T.S.No.11/129 of Thirumullaivayal Village, then Amabttur Taluk, Now Avadi Taluk, then Thiruvallur District, Now Chennai District, Tamil Nadu, being bounded on the North by : Plot No.499: South by : 30 Feet Wide Road; East by : Plot No.476; West by : Balance portion of the Plot No.477 [pt] sold to Kannan; and lying within the Sub-Registration District of Amabttur, in the Registration District of Chennai – North.							
14	TVLTV0000003 / Mr. SIGAMANI V / Mrs. MALA W/o. SIGAMANI	Rs. 5,74,348 (Rupees Five Lakh Seventy-Four Thousand Three Hundred Forty-Eight only)	30-06-2025 01-08-2025 30-07-2025	All that Piece and Parcel of land measuring an extent of 1088 Sq Ft together with entire building Situated in Perumal Kovil Street, No.55, Pullarambakkam Village, Thiruvallur Taluk, Thiruvallur District, Comprised in Old Grama Natham Survey No.439, then Survey No. 704/55and bounded on the : North by : Vacant Land belongs to Vanithamani, South by : Street, East by : House belongs to Gopi, West by : House belongs to Jagadeesan, Admeasuring : East to West on the Northern Side: 21 Feet East to West on the Southern Side: 21 Feet North to South on the Eastern Side: 15 Feet 8 Inches North to South on the Western Side: 15Feet 8 Inches. In all measuring an extent of 1088 Sq Ft of Land together with building and falls within the Registration District of Kancheepuram and Sub Registration District of Thiruvallur.							
15	MAAMA0000316 / Mr. RAMESH M / Mrs. JAYACHITHRA W/o.RAMESH	Rs. 20,09,880 (Rupees Twenty Lakh Nine Thousand Eight Hundred Eighty only)	30-06-2025 01-08-2025 30-07-2025	All that piece and parcel of Property being Flat bearing Flat No. G2 in Ground floor, measuring an extent of 450 sq.ft. of built up area (Including common area), together with 150 Sq.ft of undivided share of land in the total extent of 1118 Sq. Ft. Situated at Old Door No.38, New Door No.2/39Part, Vanchinathal, 1st street, Perambur, Chennai-600 011, comprised in Survey No. 2771, P.S. No. 27/7E, Town Survey No.49Part, Block No.2, Siruvallur Village, Perambur - Purasawalkam Taluk, Chennai District and bounded on the : North by : Property belongs to Sukumar, South by : Vanchinathan 1st street, East by : 6 Feet Common passage, West by : Property belongs to kathirvelu Mudaliar, Linear Measurements for an extent of 1118 Sq.ft of land: East to West on the Northern Side : 25 Feet, East to West on the Southern Side : 18 Feet, North to South on the Eastern Side : 52 Feet, North to South on the Western Side : 52 Feet, Within the Registration District of Chennai North and Sub Registration District of Sembiam							

If the said Borrowers shall fail to make payment to Centrum Housing Finance Ltd as aforesaid, Centrum Housing Finance Ltd shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Centrum Housing Finance Ltd. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place : Tamilnadu

Date : 14.08.2025

Sd/-, Authorised Officer,

For Centrum Housing Finance Ltd

ASHAPURA

Group of Industries

ASHAPURA MINECHEM LIMITED

Registered Office: Jeevan Udyog Building, 3rd Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.

Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com

Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com CIN: L14108MH1982PLC026396

STATEMENT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2025

(₹ in Crores except for EPS)

PARTICULARS	Standalone				Consolidated			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
	Unaudited	Audited (Refer Note 6)	Unaudited	Audited	Unaudited	Audited (Refer Note 6)	Unaudited	Audited
1. Income								
(a) Income from Operations	106.02	122.64	77.70	371.52	1,355.57	555.24	714.16	2,738.93
(b) Other Income	3.65	1.92	2.02	15.16	5.95	56.09	3.83	74.89
Total Income	109.67	124.56	79.71	386.68	1,361.52	611.33	717.99	2,813.82
2. Expenses								
(a) Cost of materials consumed	22.16	26.60	19.25	82.38	258.07	210.64	102.77	582.86
(b) Purchase of Stock-in-trade	5.13	34.21	8.07	67.41	27.08	36.81	33.05	120.22
(c) Changes in inventories	(2.12)	3.79	(4.89)	2.59	106.96	(178.08)	19.30	(155.11)
(d) Employee benefits expenses	8.10	8.50	7.43	31.67	33.84	44.82	36.03	159.15
(e) Finance costs	2.92	1.08	2.06	7.06	30.89	29.65	16.98	88.92
(f) Depreciation & amortisation expenses	2.45	2.25	2.58	9.17	31.50	29.38	16.86	77.98
(g) Selling & Distribution expenses	8.30	15.65	6.62	44.45	692.91	248.39	360.90	1,309.98
(h) Other expenses	22.95	15.98	17.89	70.28	54.94	108.22	75.15	351.84
Total Expenses	69.89	108.07	59.01	315.00	1,236.18	529.83	661.03	2,535.85
3. Profit before exceptional items & tax (1-2)	39.78	16.49	20.71	71.68	125.35	81.51	56.96	277.97
4. Exceptional Items Gain / (Loss)	-	-	-	-	-	-	-	-
5. Profit before Share of Profit of JV & Associates (3-4)	39.78	16.49	20.71	71.68	125.35	81.51	56.96	277.97
6. Share of Profit of joint ventures & associates (net of tax)	-	-	-	-	6.49	2.81	8.15	26.50
7. Profit Before Tax (5 + 6)	39.78	16.49	20.71	71.68	131.84	84.32	65.10	304.47
8. Tax Expenses								
(a) Current Tax	-	-	-	-	9.53	8.21	8.16	33.76
(b) Earlier years' tax	-	-	(0.23)	-	(0.05)	(0.01)	(6.26)	
(c) Deferred Tax	9.98	(3.84)	(3.28)	(12.64)	8.41	(2.38)	(3.36)	(12.11)
9. Profit for the period (7-8)	29.80	20.33	23.98	84.55	113.90	78.55	60.31	289.07
10. Other Comprehensive Income / (Loss)								
A Items that will not be reclassified to profit or loss								
(i) Remeasurements of defined benefit plans (net of tax)	(0.11)	0.36	(0.26)	(0.43)	(0.23)	(0.10)	(0.54)	(1.61)
(ii) Gains on Investments in equity instruments classified as FVOCI	-	-	-	-	-	-	-	-
B Items that will be reclassified to profit or loss								
(i) Exchange differences on foreign currency translation	-	-	-	-	1.43	(11.22)	(1.86)	(11.30)
Total Other Comprehensive income (net of tax)	(0.11)	0.36	(0.26)	(0.43)	1.20	(11.32)	(2.40)	(12.91)
11. Total Comprehensive income for the period (net of tax)	29.69	20.69	23.72	84.13	115.10	67.23	57.91	276.17
12. Profit for the period attributable to:								
(a) Shareholders of the Company	-	-	-	-	109.86	86.49	59.57	295.81
(b) Non-controlling interests	-	-	-	-	4.04	(7.94)	0.74	(6.74)
Total Comprehensive income for the period attributable to:								
(a) Shareholders of the Company	-	-	-	-	111.06	75.17	57.18	282.91
(b) Non-controlling interests	-	-	-	-	4.04	(7.94)	0.74	(6.74)
Total Comprehensive income for the period attributable to:					115.10	67.23	57.91	276.17
13. Paid-up Equity Share Capital (95,526,098 Shares of ₹ 2/- each)	19.11	19.11	18.30	19.11	19.11	19.11	18.30	19.11
Reserves excluding revaluation reserve	-	-	293.75	-	-	-	-	1,222.92
14. Earnings Per Share								
Basic	3.12	2.13	2.62	8.99	11.50	9.08	6.51	31.46
Diluted	3.12	2.13	2.54	8.99	11.50	9.08	6.31	31.46

Notes to Accounts :

1. The above financial results are reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on 12th August, 2025. The Statutory Auditors have carried out limited review of the same.

2. Income from operations in the standalone results includes service receipts towards providing marketing & logistics